

कै.बापुसो पुं.का.पाटील बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गुढे,
जि.जळगांव संचलित श्री साई समर्थ इंग्लिश मिडीयम
स्कूल, गुढे, ता.भडगांव, जि.जळगांव या शाळेचे किसान
ज्ञानोदय मंडळ, गुढे, जि.जळगांव या संस्थेस हस्तांतर
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: प्राशाह ३०१८/प्र.क्र.३८५/एसएम-१
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ०३ ऑगस्ट, २०१९

वाचा : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक माशाह २०११/ (२१०/११) माशि-३,
दिनांक १७ फेब्रुवारी, २०१२

संदर्भ : विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांचे जा.क्र.शिउसं/नावि/प्राथ-१/हस्तां/२०१८/
१०२५४/५७, दिनांक २४ मे, २०१८ चे पत्र.

प्रस्तावना :

कै.बापुसो पुं.का.पाटील बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गुढे, ता.भडगांव, जि.जळगांव संचलित श्री साई
समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, गुढे (गुढे फाटा), ता.भडगांव, जि.जळगांव या इंग्रजी माध्यमाच्या
स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळेचे, किसान ज्ञानोदय मंडळ, गुढे, जि.जळगांव या संस्थेस हस्तांतर करण्याचा
संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

सदर शाळेचे, किसान ज्ञानोदय मंडळ, गुढे, जि.जळगांव या संस्थेकडे हस्तांतर करण्यास खाली नमूद
अटी व शर्तीवर मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे :-

- (१) कै.बापुसो पुं.का.पाटील बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गुढे, ता.भडगांव, जि.जळगांव या संस्थेच्या परिशिष्ट-१
मधील अध्यक्ष व सदस्यांची सदर शाळा हस्तांतरणास संमती असल्याची तसेच शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांची हस्तांतरणास हरकत नसल्याची खात्री करणे आवश्यक राहिल.
- (२) व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची कोणत्याही कारणास्तव किमान पटसंख्येची अट शिथिल केली जाणार
नाही.
- (३) सदर शाळा अनुदानाच्या ज्या तत्वावर आहे, त्याच तत्वावर हस्तांतरणानंतरही कार्यरत राहिल.
- (४) सदर शाळा इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यित असल्याने शाळेत कार्यरत शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे
संपूर्ण दायित्व संस्थेवर राहिल.
- (५) व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेच्या बाबतीत शासन परवानगीच्या/मान्यतेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये
बदल होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.
- (६) शासनाकडून शाळा, शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/वेतनेत्तर अनुदान, विद्यार्थी इ. बाबत वेळोवेळी
विहित करण्यात येणारे अधिनियम, नियम, आदेश इ. चे पालन करणे नवीन संस्थेस बंधनकारक राहिल.
- (७) सदर व्यवस्थापन बदल, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: माशाह २०११/(२१०/११)
माशि-३, दिनांक १७ फेब्रुवारी, २०१२ मध्ये विहित केलेल्या नियमानुसार व कार्यपद्धतीनुसार अंमलात येईल.

(८) सदर शाळा स्वयंअर्थसहाय्यित शाळा असल्याने महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ नुसार, किसान ज्ञानोदय मंडळ, गुढे, जि.जळगांव या संस्थेने सदर शाळेसाठीची जमीन/ जागेचे खरेदीखत करणे अथवा किमान ३० वर्षांचा नोंदणीकृत भाडेकराराने घेणे आवश्यक राहिल.

(९) सदरहू व्यवस्थापन बदलासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे नव्याने कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा व्यवस्थापन बदला संदर्भातील अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा व्यवस्थापन बदलापूर्वीच्या संस्थेतील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा नवीन संस्थेद्वारा भंग झाल्यास, हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार शासनास राहतील.

२. वरील अट क्र.(१) ची पूर्तता झाल्यावर विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी सर्व बाबी तपासून व वरील अटी/शर्ती व्यतिरिक्त आवश्यक अटींचा समावेश करून, शाळेचे व्यवस्थापन बदलाबाबत ६ आठवड्यात पुढील कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०८०३१४५००४७०२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रविण मुंढे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :

- १) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक
- ३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, जळगांव
- ४) अध्यक्ष/ सचिव, कै.बापुसो पुं.का.पाटील बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गुढे, ता.भडगांव, जि.जळगांव
- ५) अध्यक्ष/ सचिव, किसान ज्ञानोदय मंडळ, गुढे, जि.जळगांव
- ६) निवडनस्ती (एसएम-१).